

**सामूहिक प्रोत्साहन योजना, २००७**  
सा.प्रो.यो. २००७ मधील परिच्छेद  
५.८ मध्ये नमूद केल्यानुसार विशेष  
भर देण्यायोग्य क्षेत्रातील (Thrust  
Area) उद्योगांना एक टप्पा वरीष्ठ  
श्रेणीचे औद्योगिक विकास अनुदान  
देय करण्याबाबत.

### **महाराष्ट्र शासन**

उद्योग, कर्जा व कामगार विभाग,  
शासन निर्णय क्र.साप्रोयो-२११०/प्र.क्र.९६/उद्योग-८,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:-३/६/२०१०.

**वाचा:-** १) शासन निर्णय पीएसआय-१७०७/प्र.क्र.५०/उद्योग-८, दि.३०/३/२००७.  
२) राज्य स्तरीय सल्लागार समितीच्या दि.१६/५/२००९ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त.

### **शासन निर्णय:-**


सामूहिक प्रोत्साहन योजना, २००७ मधील परिच्छेद ५.८ नुसार, औद्योगिक समूह व उद्याने (Industrial Clusters/Parks) यामध्ये स्थापन होणाऱ्या, कृषि आधारीत उद्योग, वस्त्रोद्योग, वाहने आणि त्यांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, औषधी द्रव्ये, जड जवाहिरे, माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान सेवा उद्योग, जैवतंत्रज्ञान या भर देण्यायोग्य क्षेत्रातील (Thrust Area) सूक्ष्म व लघु उद्योग सामूहिक प्रोत्साहन योजना, २००७ मधील परिच्छेद ५.१ मध्ये नमूद केलेल्या एक टप्पा वरीष्ठ श्रेणीचे औद्योगिक विकास अनुदानास पात्र आहेत.

२. वर नमूद केलेल्या प्रोत्साहनासाठी पात्र औद्योगिक समूह व उद्याने निश्चित करण्याचे अधिकार सामूहिक प्रोत्साहन योजना, २००७ मधील परिच्छेद ७ नुसार प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीस देण्यात आले आहेत. समितीच्या दि.१६/५/२००९ रोजी झालेल्या बैठकीत सामूहिक प्रोत्साहन योजना २००७ मधील परिच्छेद ५.८ अंतर्गत नमूद केलेल्या भर देण्यायोग्य क्षेत्रातील क्षेत्रातील (Thrust Area) पात्र घटकांना राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची औद्योगिक क्षेत्रे, सहकारी औद्योगिक क्षेत्रे, शासनाने मंजूर केलेली औद्योगिक समूह व उद्याने यामधील भर देण्यायोग्य क्षेत्रातील क्षेत्रातील (Thrust Area) सर्व पात्र उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेतर्गत परिच्छेद ५.१ नुसार एक टप्पा वरीष्ठ श्रेणीचे औद्योगिक विकास अनुदान देय करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य स्तरीय समितीच्या वरील निर्णयास शासन मान्यता देण्यात येत आहे.

३. त्यानुसार सामूहिक प्रोत्साहन योजना, २००७ मधील परिच्छेद ५.८ मध्ये नमूद केलेल्या भर देण्यायोग्य क्षेत्रातील (Thrust Area) जे सूक्ष्म व लघु उद्योग घटक राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची औद्योगिक क्षेत्रे, सहकारी औद्योगिक क्षेत्रे, शासनाने मंजूर केलेली औद्योगिक समूह व उद्याने य मध्ये स्थापन झाले आहेत व सामूहिक प्रोत्साहन योजना, २००७ अंतर्गत औद्योगिक विकास अनुदानास पात्र आहेत अशा उद्योग घटकांना सामूहिक प्रोत्साहन योजनेतर्गत परिच्छेद ५.१ नुसार एक टप्पा वरीष्ठ श्रेणीचे औद्योगिक विकास अनुदान देय करण्यात यावे.

४. हा शासन निर्णय शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१००६०३२११८४१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
(दा. अ. कुलकर्णी )  
शासनाचे अवर सचिव

प्रत:-

विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई,  
वित विभाग, मंत्रालय, मुंबई,  
 विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई.